



लीग चालकाची
माहितीपुस्तिका 2022-23



प्रस्तावना

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (ए.आय.एफ.एफ) हुंगाम 2022-23 साठी गोल्डन बेबी लीगच्या 2 यशस्वी वर्षांनंतर हा प्रकल्प कोळ्डमुळे राबविता आला नाही. या काळात मुलांना विविध माणिनी गुंतवून ठेवणाऱ्या आमच्या लीग चालकाचा आवेग, स्थितिशापकत्व आणि चिकाठी यांची दाव आम्ही देतो आणि आता महामारीवर मात मिळवल्यावर, आम्ही आपल्याला मुलांना पुन्हा खेळाच्या मैदानावर आनंद घेण्यास आणण्यासाठी, यिकण्यासाठी आणि गोल्डन बेबी लीगद्वारे फुटबॉल, फुटसल आणि / किंवा बीच सॉकर खेळताना मैत्री करण्यासाठी आमंत्रित करत आहोत.

ही माहितीपुस्तिका भारतीय फुटबॉलच्या सर्व भागधारकांसाठी आहे ज्यांना फुटबॉलच्या माध्यमातून मुलांना गुंतवून ठेवायचे आहे आणि बदल घडवून आणायचा आहे, मग ते कल्ब, अकादमी, शाळा, गैर-सरकारी संस्था, पालक, प्रशिक्षक किंवा फुटबॉल चाहूते यांपैकी कोणीही असोत. सगळ्यांनी ऐका! देशात कुठेही कोणालाही ए.आय.एफ.एफ गोल्डन बेबी लीगचे आयोजन करता येईल. लीगने फुटबॉल प्रत्यक्ष मुलांच्या स्थानिक समुदायांमध्ये आणण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे मग त्यांचे लिंग, धर्म, आर्थिक पाश्चभूमी किंवा वांशिक मूळ काहीही असो.

आमच्या लीग चालकाच्या अभिप्रायाच्या आधारे, आम्ही या हुंगामासाठी मार्गदर्शक तत्वे अधिक सोयीरुक्कर आणि आयोजित करण्यास सोपे केली आहेत. एक सुरक्षित, रवागतार्द, मजेदार आणि दर्जेदार फुटबॉल अनुभव प्रदान करणे हे एक मुख्य उद्दीष्ट आहे आणि आम्हाला आशा आहे की माहितीपुस्तिका आपल्याला आमच्या मुलांसाठी असे खेळण्याचे वातावरण तयार करण्यात मदत करेल.

आपले प्रश्न, अभिप्राय आणि कथा आमच्यासाठी खूप मठृत्वपूर्ण आहेत आणि ते babyleagues@the-aiff.com वर आपल्याला पाठवता येतील

नव्या हुंगामासाठी आमच्या शुभेच्छा स्वीकार कराव्यात. भारतीय फुटबॉलला एकत्र घेऊन पुढे नेण्यासाठी आपण उकत्र येऊया.

टीम गोल्डन बेबी लीग

विषय सूची

- परिचय
- गोल्डन बेबी लीग आयोजित करण्याचे फायदे
- गोल्डन बेबी लीगचे प्रकार
- 1:1 (एकुण) अर्थसंहार्य
- सामन्याचे स्वरूप (फुटबॉल)
- सामन्याचे स्वरूप (फुटसल)
- सामन्याचे स्वरूप (बीच सॉकर)
- गुणांक पद्धती
- सामन्याच्या दिवशी खेळपटीची व्यवस्था पाहणे
- बास्केटबॉल कोर्टवर फुटसल
- बीच सॉकर - खेळाचे मैदान (फिल्ड ऑफ प्ले)
- खेळपटीसाठी मार्गदर्शक तत्वे
- वैद्यकीय व्यवस्था
- फुटबॉलच्या एका यशस्वी दिवसासाठी पाच पायंडे
- मुलांचे संरक्षण करणे
- आचार संहिता
- जिल्हा अजिंक्यपद स्पृधी
- लीग चालकाचे क्रमांकन
- खेळाची मानके - फुटबॉल
- खेळाची मानके - फुटसल
- खेळाची मानके - बीच सॉकर
- परिशिष्ट अ
- स्थळाचा आढावा घेणे
- मठत्वाचे संपर्क

परिचय

ए.आय.एफ.एफ गोल्डन बेबी लीग हा एक खेळाडूच्या विकासासाठीचा एक प्रकल्प आहे जो अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने 6 ते 12 वर्षे या क्योगटातील खेळाडूंना गुंतवून ठेवण्यासाठी सुठ केलेला आहे. देशातील प्रत्येक मुलाला फुटबॉल खेळण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. याच्या अनेक उद्दिष्टांमध्ये समावेश आहेत:

- मुलांसाठी एक खेळाचे वातावरण उपलब्ध करून देणे
- युवा फुटबॉलसाठी भविष्यातील गोष्टींची तरतुद करणे (बिल्डिंग ब्लॉक असणे)
- फुटबॉल संस्कृती विकसित करणे
- बचाच वेळासाठी गुंतवून ठेवणे आणि खेळाडूंचा विकास करणे
- मजा, शिक्षण आणि मैत्रीचे वातावरण तयार करणे
- फुटबॉल सर्वसाठी

ए.आय.एफ.एफ सदस्य संघटनांच्या पाठिंब्याने व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या समुदायातील आणि प्रदेशातील मुलांसाठी गोल्डन बेबी लीग आयोजित करण्याकरिता मान्यता देऊन आणि त्यांना सामर्थ्य देऊन हे साध्य करता येईल.

गोल्डन बेबी लीग आयोजित करण्यासाठी अर्ज करणे बच्यापैकी सोपे आहे. संभाव्य लीग चालक गोल्डन बेबी लीग मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकतात आणि अंपद्वारे मंजुरीसाठी अर्ज करू शकतात. ए.आय.एफ.एफ सदस्य संघटनेने मान्यता दिल्यावर, चालकाला या माहितीपुस्तिकाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे 'मान्यताप्राप्त' गोल्डन बेबी लीगचे आयोजन करता येईल.

लीग चालकाने मोबाइल ॲपवर सर्व माहिती अद्यतनित केली आणि ए.आय.एफ.एफ ने मागितलेल्या इतर औपचारिकता पूर्ण केल्या की त्याला गोल्डन बेबी लीग आयोजित करण्यासाठी मान्यता मिळते.



गोल्डन बेबी लीग आयोजित करण्याचे फायदे

- चालवणे आणि आयोजित करणे सोपे
- किफायतकृत खर्च
- मुलांच्या वयानुसार विकासाकरिता योग्य खेळ त्यांना उपलब्ध करून देणे
- मुळे, पालक आणि प्रशिक्षकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक अभियोजनेचा नमुना
- अँपद्वारे लीग व्यवस्थापन सोपे करणे
- मूलभूत पायाभूत सुविधांची गरज असते
- कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला आयोजित करता येते
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि त्याच्या सदस्य संघटना यांच्याकडून मान्यता

गोल्डन बेबी लीगचे प्रकार



वयोगट	1	2	3
वयोगटातील संघ	8	8	8
सामन्यांची किमान संख्या	7	14	21

लीग चालक या हुंगामात आयोजित करू इच्छित असलेल्या गोल्डन बेबी लीगचा प्रकार निवडू शकतो.

त्यानुसार त्यांच्या लीगला मान्यता देण्यात येणार आहे.

1 स्टार गोल्डन बेबी लीग:

नवीन गोल्डन बेबी लीग चालकासाठी आदर्श

2 स्टार्स गोल्डन बेबी लीग:

- अनुभवी लीग चालकासाठी आदर्श आहे जेणेकरून अधिक वयोगटांना आणि मुलांना गुंतवून ठेवता येईल.
- ए.आय.एफ.एफ मान्यताप्राप्त अकादमींना अकादमी प्रमाणन गुणांसाठी हे निकष पूर्ण करावे लागणार आहे.

3 स्टार्स गोल्डन बेबी लीग:

- क्लब आणि अकादमींसाठी आदर्श ज्यांना देशांतर्गत खेळांडूंचा दीर्घकालीन विकासाचा मार्ग तयार करायचा आहे.
- क्लब परवान्यासाठी इंडियन सुपर लीग आणि आय-लीग क्लबला हे निकष पूर्ण करावे लागतील.

1:1 (एकूण) अर्थसहाय्य

फिफा, ए.एफ.सी आणि ए.आय.एफ.एफ महिला फुटबॉलच्या विकासासाठी बांधील आहेत, ज्यात महिला खेळाऱ्यांचा वाढीव सहभाग, प्रशिक्षक, ट्रेनरी, स्वयंसेवक आणि नेते यांचा समावेश आहे. फुटबॉलमध्ये सर्व लिंगांचा समान सहभाग आणि मैदानावर खेळणाच्या मुला-मुलींचे समान प्रमाण मृणजे 1:1 गुणोत्तर पाहायला आपल्याला नक्कीच आवडेल. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी, ए.आय.एफ.एफ ला फिफा महिला विकास कार्यक्रम निधीच्या माध्यमातून 1:1 (एकूण) अर्थसहाय्य देताना आनंद होत आहे. या अर्थसहाय्याच्या मदतीने सर्व लीग चालकांना गोल्डन बेबी लीगमध्ये मुलींचा अधिकतम सहभाग सुनिश्चित करण्यास प्रोत्साहन मिळेल.

अर्थसहाय्य मिळण्यास पात्र ठरता यावे मृणून लीग चालकाला लीगमध्ये किमान 50% महिला खेळाऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा लागणार आहे.

लीग चालकाने केवळ मुलीसाठी लीग आयोजित करण्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे.

तीन लीग प्रकारांतून 49 लीग चालकांसाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाईल:

प्रकार	लीगची संख्या	अर्थसहाय्याची रक्कम
1 स्टार	28	₹25,000
2 स्टार	14	₹50,000
3 स्टार	7	₹1,00,000

संबंधित प्रकारात अधिक पात्र लीग असतील, तर या माहितीपुस्तिकेच्या परिणिष्ट अ प्रमाणे सर्वोत्तम लीगची निवड केली जाईल. गोल्डन बेबी लीगच्या हुंगामाच्या थेवठी हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

सामन्याचे स्वरूप | फुटबॉल

वर्णोगट	U6	U7	U8	U9	U10	U11	U12
लिंगाचे प्राधान्य	क्रिश्ति						
वरचा निकष (जन्म यात)	2017 किंवा 2018	2016 किंवा 2017	2015 किंवा 2016	2014 किंवा 2015	2013 किंवा 2014	2012 किंवा 2013	2011 किंवा 2012
देऊळायाचे स्टडीप	3 v 3	3 v 3	—	—	—	—	—
—	—	4 v 4	4 v 4	4 v 4	4 v 4	—	—
—	—	5 v 5	5 v 5	5 v 5	5 v 5 (GK)	—	5 v 5 (GK)
—	—	—	—	6 v 6	6 v 6	—	—
—	—	—	—	7 v 7 (GK)			
—	—	—	—	—	—	8 v 8 (GK)	8 v 8 (GK)
सामन्याची वेळ	4x4 क्रिनीट	2x12 क्रिनीट	2x12 क्रिनीट	2x18 क्रिनीट	2x18 क्रिनीट	2x24 क्रिनीट	2x24 क्रिनीट
जधारंतराचा कालावधी	2 क्रिनीट	4 क्रिनीट	4 क्रिनीट	6 क्रिनीट	6 क्रिनीट	8 क्रिनीट	8 क्रिनीट
फुटबॉलचा आकार	3 किंवा 4	3 किंवा 4	3 किंवा 4	4	4	4 किंवा 5	4 किंवा 5
टीज अधिकतरमा टाळाने	2	2	2	2	2	2	2
दट आठवड्याला अधिकतरमा सामन्याचे दिवस	3	3	3	3	3	3	3
गोलटक्कन	नाही	नाही	नाही	फक्त 7v7 साठी	फक्त 7v7 साठी	होय	होय
अधिकतरमा गोल पोट्टचे परिकाण (गोलटक्काशिवाय)	1.82x1.22m	1.82x1.22m	1.82x1.22m	1.82x1.22m	1.82x1.22m	—	—
अधिकतरमा गोल पोट्टचे परिकाण (गोलटक्कासाठी)	—	—	—	5x2m	5x2m	6x2m	6x2m

સામન્યાચે સ્વચ્છપ | ફુટસલ

વરોગટ	U6 મિશ્રિત	U7 મિશ્રિત	U8 મિશ્રિત	U9 મિશ્રિત	U10 મિશ્રિત	U11 મિશ્રિત	U12 મિશ્રિત
2017 કિંચા 2018	2016 કિંચા 2017	2015 કિંચા 2016	2014 કિંચા 2015	2013 કિંચા 2014	2012 કિંચા 2013	2011કિંચા 2012	
ક્રેનએવે સ્વચ્છપ	3 v 3 –	3 v 3 4 v 4 –	– 4 v 4 –	– 4 v 4 5 v 5 (GK)	– 4 v 4 5 v 5 (GK)	– 5 v 5 (GK)	–
સામન્યાચી રેલ્ન	4x6 મિનીટ	2x12 મિનીટ	2x12 મિનીટ	2x15 મિનીટ	2x15 મિનીટ	2x20 મિનીટ	2x20 મિનીટ
મધ્યાતરાચા કાળાવધી	2 મિનીટ	4 મિનીટ	4 મિનીટ	5 મિનીટ	7 મિનીટ	7 મિનીટ	
ફુટસલ બોલચા આકાર	3 કિંચા 4	3 કિંચા 4	3 કિંચા 4	3 કિંચા 4	3 કિંચા 4	3 કિંચા 4	3 કિંચા 4
દરદીન અધિકતમ સાથને	2	2	2	2	2	2	2
દર આઠવડ્યાલા અધિકતમ સામન્યાચે દિવસ	3	3	3	3	3	3	3
ગોલદક્ષક	નાહીં	નાહીં	નાહીં	ફરજ 5v5 તારીં	ફરજ 5v5 તારીં	હોય	હોય
અધિકતમ ગોલ પોટસલચે પટિકાણ (ગોલદક્ષકાચિતાચ)	1.82x1.22m	1.82x1.22m	1.82x1.22m	1.82x1.22m	1.82x1.22m	–	–
અધિકતમ ગોલ પોટસલચે પટિકાણ (ગોલદક્ષકાસહ)	–	–	–	3x2m	3x2m	3x2m	3x2m

• ફુટસલ સપાટ, ગુણ્યુલીત આણિ અન્યથિક પૃથકભાગાવાટ આત આણિ બાહેર અશા દોની ઠિકાણી ખેળ્યતા યેતો. ગોલદન બેબી લીણિશાઠી તરફ કૃત્રિમ મૈનાવત સુદ્ધા ખેલ્યતા યેની.

• ફુટસલ કર્મી ઉસન્ણાચા ફુટસલ બોલને લેણ્યતાત. મુલાંણાઠી આકાર 3 ચી શિપારસ કેલી જાતે પણ્ટું આકાર 4 ફુટસલ બોલસટ સુદ્ધા ખેલ્યતા યેતો.

- ફુટસલ સપાટ, ગુણ્યુલીત આણિ અન્યથિક પૃથકભાગાવાટ આત આણિ બાહેર અશા દોની ઠિકાણી ખેલ્યતા યેતો. ગોલદન બેબી લીણિશાઠી તરફ કૃત્રિમ મૈનાવત સુદ્ધા ખેલ્યતા યેની.

સામન્યાચે સ્વભાપ | બીચ સ્ટૉકાર્ડ

વર્ણાંગટ	U6 કિશ્ચિત	U7 કિશ્ચિત	U8 કિશ્ચિત	U9 કિશ્ચિત	U10 કિશ્ચિત	U11 કિશ્ચિત	U12 કિશ્ચિત
લિંગાચે પ્રાધન્ય	2017 કિંચા 2018	2016 કિંચા 2017	2015 કિંચા 2016	2014 કિંચા 2015	2013 કિંચા 2014	2012 કિંચા 2013	2011કિંચા 2012
વાચા લિકષ (જન્મ યાત)	3 v 3 -	3 v 3 4 v 4 -	- 4 v 4 -	- 4 v 4 5 v 5 (GK)	4 v 4 5 v 5 (GK)	- 5 v 5 (GK)	-
ફેલ્પાચે સ્વભાપ	- -	-	-	3x4 ચિન્નિટ	3x5 ચિન્નિટ	3x5 ચિન્નિટ	5 v 5 (GK)
સામન્યાચી રેલ્ઝ	3x3 ચિન્નિટ 1 ચિન્નિટ	3x4 ચિન્નિટ 1 ચિન્નિટ	3x4 ચિન્નિટ 1 ચિન્નિટ	3 કિંચા 4 3 કિંચા 4	4 4	2 ચિન્નિટ 2 ચિન્નિટ	2 ચિન્નિટ 2 ચિન્નિટ
મધ્યાતરાચા કાળાવધી	2	2	2	2	2	2	2
બંલિંગ આકાર	3 3 કિંચા 4	3 3 કિંચા 4	3 3 કિંચા 4	3 3	3 3	3 3	3
રોજા અધિકવરમ સારાને	દર આઠવડાળા અધિકતમ સામન્યાચે દિવસ	દર આઠવડાળા અધિકતમ સામન્યાચે દિવસ	નાઈ	નાઈ	ફક્ત 5v5 સારી	ફક્ત 5v5 સારી	ફોય
ગોલદક્ષક	ગોલ પોદ્દરાચે પદિવાણ (ગોલદક્ષકાયિકા)	ગોલ પોદ્દરાચે પદિવાણ (ગોલદક્ષકાયિકા)	1.82x1.22m	1.82x1.22m	1.82x1.22m	1.82x1.22m	-
ગોલદક્ષક	-	-	-	-	4x2m	4x2m	4x2m

• બીચ સ્ટૉકાર્ડ હાં વાલ્યુટ અનાવણી પાયાંની ઢેલ્લા જાતો. ખૂણું હે અટંત મહત્વાચે આહે કી વાલ્યુટ ખાડબફીટ નાનાંથી આગી લહાન દરાંદે.

શિપને કિંચા ઇસ્ટ કોણાચાછી આણ કરદુ. ત્યાત અસ્યુન્ને રોચ્ચા એકાશ વ્યક્તિના ઝાણ પોહરચ્છુ. થકાતીલ.

સામાન્યાટ: બીચ સ્ટૉકાર્ડ પાણી અસલેલા ટિકાણી ઢેલ્લા જાતો. નહીંનું હે અટંત મહત્વાચે આહે કી લીંગ ચાલાકાને મૌજુંચે લક્ષ

ત્રસ્તતાના સુલ્લાના પાણાચારની સ્ટોર્સાની ફક્ત ચાલાકાને એક વ્યક્તિ તેણાં ગરણેવે આંદે.

માંચક ફુટબોલચા ગરણેનું હવેચા દાબ 0.2 એસી.એસ કે કર્ણી કરુન બીચ સ્ટૉકાર્ડ નેહલીચા ફુટબોલચા ઉધ્યોગ કરુન ઢેલ્લા યાતો.

गुणांक पद्धती

गोल्डन बेबी लीगची गुणांक पद्धती अनुक्रमे हरणे, अनिर्णित सामना आणि जिंकणे यांच्यासाठी पारंपारिक 0, 1, 3 गुणांवळन अनुक्रमे हरणे, अनिर्णित सामना आणि जिंकणे यांच्यासाठी 1, 2, 3 गुणांवर जाईल.



गोल्डन बेबी लीगमधील सर्व संघ आणि खेळाडूंच्या सहभागाचे कौतुक करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे, म्हणूनच जरी एखादा संघ एखादा सामना हरणा तरी त्यांना भाग घेतला म्हणून । गुण मिळतो.

एकदा ट्रेफी किंवा लीग चालकावारे खेळ अद्यातनित केल्यावर है गुण गोल्डन बेबी लीग्स मोबाइल अनुप्रयोगावर आपोआप दिसतील




सामन्याच्या दिवरी खेळपटूची व्यवस्था पाठणे

उदाहरण:




बास्केटबॉल कोर्टवर फुटसल

गोल्डन बेबी लीगसाठी, खुणांमध्ये कोणतेही मोठे बदल न करता फुटसल खेळण्यासाठी बास्केटबॉल कोर्टमध्ये बदल केला जाऊ शकतो.



बीच सॉकर खलेण्याचे मैदान / फील्ड ऑफ प्ले





खेळपटीची मार्गदर्शक तत्वे

पृष्ठभाग आणि बॉल्स यांचे प्रकार:



नैसर्जिक गवत



कृत्रिम फ्लोअटिंग



लाकडी फरशी



कृत्रिम खेळपट्टी



कॉँक्रिटची जमीन



टेटाड पृष्ठभाग

- जागा सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे राखली गेली पाहिजे
- एक समान खेळणारा पृष्ठभाग असावा
- फुटसल वगळता, गोल पोस्ट योग्यप्रकारे सुरक्षित असणे आवश्यक आहे जेणेकरून ते सुरक्षित गाहतील आणि हलवलता येता कामा नयेत जेणेकरून मुलांना दुखापत होणार नाही.
- खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध असले पाहिजे
- सर्व लिंगांसाठी नियुक्त प्रसाधनगृहे उपलब्ध असली पाहिजेत
- खेळाच्या मैदानावर रूपाच खुणा असल्या पाहिजेत
- लीगाठी संबंधित ब्रॅडिंग आणि प्रसार मुलांसाठी आकर्षक असले पाहिजेत.
ए.आय.एफ.एफ आणि गोल्डन बेबी लीगचे ब्रॅडिंग वापरण्याची सुद्धा थिफारस केली जाते.
- संध्याकाळच्या / रात्रीच्या सामन्यांसाठी, पुरेसा प्रकाश उपलब्ध असावा
- थिफारस: ट्रेफीकडे योग्य गणवेशाचा किट आणि थिट्री असली पाहिजे
- नियुक्त केलेले प्रेक्षकांचे क्षेत्र कोन, दोरखंड किंवा डतर कोणत्याही कुंपणाचा/अडकावचा वापर करून बनवले पाहिजे. मुळे आणि संघ व्यवस्थापकांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात कोणत्याही प्रेक्षकांना (किंवा पालकांना) जाऊ देता कामा नये.



वैद्यकीय व्यवस्था

- खेळण्याच्या स्थळावर आपत्कालीन प्रथमोपचार किट ठेवावे. खेळण्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निदान एका व्यक्तीला तरी प्रथमोपचार आणि मूलभूत जीवन सहाय्य देण्यात प्राणिक्षित केलेले असावे.
- त्या ठिकाणी फिजिओ / डॉक्टर उपस्थित असण्याची शिफारस केली जाते
- ठगणवाहिका, कॉल्वरील डॉक्टर आणि जवळच्या ठगणालयाचे आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक, पता आणि दिशानिर्देश हाताशी आहेत याची खात्री करा. लीग सुळ होण्यापूर्वी हे तपशील संघ व्यवस्थापकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. हे क्रमांक खेळाच्या जागी सुख्खा दिसतील अशा पद्धतीने लावावेत.
- ड्रिंकस ब्रैकचे आयोजन करा (अनेक वैळा छोटे छोटे पाण्याचे घोट पिण्यास प्रोत्साहन द्या). पाण्याचे योग्य प्रमाण : दर 15-20 मिनिटांनी 200 मि.ली. खेळाढू व रुयंसेवकांसाठी पाणी उपलब्ध करून द्या.
- खेळाढूंनी सामन्यापूर्वी वॉर्मअप केले पाहिजे
- लीग चालकांनी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी उष्णाता, वादळ/ वीज इत्यादी अशा हवामानाच्या वर्तमान परिस्थिती विचारात घेतल्या पाहिजेत.



फुटबॉलच्या यशस्वी
दिवसाचे पाच पायंडे

सुरक्षिततेची भावना

शारीरिक आणि भावनिक हानीपासून मुलांचे संरक्षण करणे. एखाद्या मुलास असुरक्षित वाटत असताना त्याला आनंदी गाहता येणार नाही आणि उपक्रमांचा आनंद घेता येणार नाही.

स्वागत असल्याची भावना

मुलाचे वय, लिंग, क्षमता / अपेंगत्व, आकार, संस्कृती किंवा भाषा यांचा विचार न करता स्वागतार्ह वाटणे. फुटबॉल हे असे वातावरण आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये.

“चांगला खेळाडू” असल्याची भावना

प्रत्येक मुलाला सक्षम वाटले पाहिजे. या कारणास्तव, मुलांना नेहमीच प्रोत्साहित केले पाहिजे, वार्डटापेक्षा चांगल्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे.

मैत्रीची भावना

त्यांच्या रूपतऱ्या आणि इतर संघांमधील खेळाडूंमध्ये मैत्री निर्माण करता यावी कृष्णन तसे वातावरण विकसित करणे आणि तयार करणे. मोठ्या लोकांनी तसे कठन दाखवून त्यांच्या समोर उदाहरण ठेवावे.

महत्वपूर्ण असल्याची भावना

मुलांना कल्पक आणि बोलके होण्यासाठी प्रोत्साहन द्या

मुलांना सुरक्षित ठेवणे

गोल्डन बोबी लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मुलांना आनंददायी आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ कठिबद्ध आहे. सर्व मुलांची सुरक्षा आणि कल्याण खूप महत्वपूर्ण आहे. फुटबॉल खेळताना मुलांना नुकसानीपासून वाचवणं आणि त्यांना सकारात्मक अनुभव देणं ही मोठ्यांची सामूहिक जबाबदारी असते. लहान मुलांसाठ प्रत्येकाच्या आयुष्यावर फुटबॉलचा मजबूत आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि हे घडवून आणण्यासाठी आपल्याला योग्य वातावरण आणि संस्कृती उपलब्ध करून देण्याची गरज आहे. बाल संरक्षणाची जबाबदारी यांच्यासाठ सर्व मोठ्या व्यक्तीवर असते:

- पालक आणि संरक्षक
- संघातील प्रथिक्षक, संघ व्यवस्थापक आणि कर्मचारी सदस्य
- लीग चालक, आणि कर्मचारी सदस्य
- सामनाधिकारी
- प्रायोजक आणि भागीदार
- स्वयंसेवक
- चाहूते

सुरक्षा करणे म्हणजे सर्व मुळे नुकसानीपासून सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी केलेली काटवार्ड. म्हणजेच जोखीम कमी करण्यासाठी आणि मुलांचा गैरवापर रोखण्यासाठी शक्य ते सर्व काढी साक्रियपणे करून.

मुलांच्या संरक्षणाच्या बाबतीत अधिक जाणून घेण्यासाठी, आम्ही जोरदार शिफारस करतो की फिफा गार्डिंग्ज सेफगार्डिंग एम्सेफियल्स

<https://safeguardinginsport.fifa.com/> येथील अभ्यासक्रम आपण पूर्ण करा.



आचार संहिता

आचारसंहिता ही मुळे आणि मोळ्या व्यक्तीसाठी वर्तन आणि वृत्तीकरिता जागदीरक तत्वे आहेत आणि लीग चालक त्यांचा परिचय करून देऊ शकतील. आम्ही संदर्भसाठी काही आचारसंहिता आपल्याला सांगत आहोत, परंतु त्या पूर्ण किंवा अंतिम नाहीत. आपल्या समुदायासाठी काय चालते त्यानुसार आपण संहिता जोडू शकता किंवा त्यांना सुलभ करू शकता. मुळे, पालक, प्रशिक्षक, ऐफ्री सहभागी होऊ शकतात, चर्चा करू शकतात, सहमत होऊ शकतात आणि लीगसाठी त्यांची स्वतःची संहिता परिभाषित करू शकतात अशा अभिमुखता बैठकी लीगपूर्वी आयोजित करण्यास चालकांना प्रोत्साहन दिले जाते.

मुलांचा कोड

मी हे करणार आहे:

- आनंद घेण्यासाठी आणि खुश राहण्यासाठी खेळणार
- एक चांगला संघसंहकारी होणार
- प्रतिस्पद्याचा आदर करणार आणि खेळाच्या आधी आणि नंतर त्यांचे स्वागत करणार.
- खेळाचे नियम शिकणार आणि त्यांचा आदर करणार
- ऐफ्री आणि प्रशिक्षकांचे निर्णय स्वीकारणार
- ज्याय खेळ खेळणार
- जिंकण्यात नम्र आणि हरण्यात कृपाळू राहणार
- माझे प्रशिक्षक, पालक किंवा संरक्षकांसह खेळासाठी प्रवास करणार
- माझ्या प्रशिक्षकांना, पालकांना किंवा संरक्षकांना मूळ किंवा मी आजारी आहे की नाही किंवा जखमी आहे की नाही त्याबाबतीत सांगणार
- जर एखादे मूळ किंवा मी एखाद्या गोष्टीबद्दल आनंदी नसू किंवा त्याबाबतीत सुरक्षित वाटत नसेल तर माझ्या प्रशिक्षकांथी, पालकांथी किंवा संरक्षकांथी बोलणार



संरक्षकांची संहिता

प्रशिक्षक | आई-वडील | स्वयंसेवक | यात लामील असलेले सर्व मोठे व्यक्ती

मी हे करणार आहे

- मुलांना त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी खेळण्यास प्रोत्साहन देणार.
- प्रयत्न आणि सहभागाचे कौतुक करणार, परिणामांचे नाही.
- तांत्रिक चुकीसाठी किंवा सामग्री गमावल्याबद्दल मुलाला कधीही फटकारणार नाही
- मुलांना खेळाच्या नियमांचा नेहमीच आदर करण्यास प्रोत्साहन देणार आणि त्यांचे अभिनंदन करणार.
- प्रशिक्षक आणि ऐफ्टिंच्या निणियांचा आदर करणार आणि मुलांनाही तेच काम करण्यासाठी मार्गदर्शन करणार.
- बळजबरी किंवा उपकार करण्याएवजी मुलांना प्रोत्साहन देणार.
- संबंधित मुलांच्या कोणत्याही आजाराची किंवा दुखापतीच्या बाबतीत सतकी राहणार
- फुटबॉलमधील सर्व गैरवतीन दूर करण्यास मदत करणार आणि मुलांसाठी सुरक्षित आणि सकारात्मक गातावरण प्रदान करण्यात मदत करणार.
- स्वयंसेवक, प्रशिक्षक, आयोजक आणि अधिकारी यांना त्यांच्या कामात आधार देणार, त्यांना प्रोत्साहन देणार आणि त्यांना मदत करणार आणि त्यांच्यावर कधीही ठीका करणार नाही किंवा त्यांना निराशा करणार नाही.
- मुलांसाठी टोल माडेल मृणून काम करणार आणि उदाहरणासह नेतृत्व करणार.



रेफ्रीची संहिता

मी हे करणार आहे:

- हे लक्षात ठेवणार की मुलांच्या मँचसाठी रेफ्रीचे काम करणे मोठ्यांच्या मँचसाठी रेफ्रीचे काम करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
- मुळे आणि प्रशिक्षकांना सामन्याच्या आधी आणि नंतर एकमेकांना अभिवादन करण्यास सांगणार.
- सर्व परिस्थितीत योग्य खेळ खेळला जात आहे हे सुनिश्चित करणार.
- उल्लंघन दर्थविताना सुसंगत, वस्तुनिष्ठ आणि नम्र टाईटार.
- उल्लंघन समजवणार आणि स्पष्ट करणार, विशेषत: मुळांना.
- जास्त मध्यस्थी करणार नाही आणि मुलांना घेण्याचे देणार.
- चुकावर भर देण्यापेक्षा खेळाच्या भावनेवर भर देणार.
- मुळे किंवा मोठ्यांकडून अनुचित भाषा सहन करणार नाही.
- मुळांना इंजा किंवा गैरवतनापासून संरक्षण देणार.
- सकारात्मक आणि हसतमुख पद्धत कायम ठेवणार.

जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा

- जिल्हा अजिंक्यपद प्लॅओफ फेरीसाठी 5 किंवा त्याहून अधिक गोल्डन बेबी लीग आयोजित करणारा प्रत्येक जिल्हा पात्र असेल.
- प्रत्येक गोल्डन बेबी लीगमधील खेळाऱ्यांची निवड लीग चालक करेल आणि ते संबंधित गोल्डन बेबी लीग संघाचे प्रतिनिधित्व करतील.
- ही अजिंक्यपद स्पर्धा यु8, यु10 आणि यु12 वयोगटात खेळवली जाईल.
- यामुळे अकादमी आणि कल्बच्या स्काउट्सना युवा लीगसाठी खेळाऱ्यांची भरती करण्याची संधी सुद्धा उपलब्ध होईल.
- प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना जिल्हा विजेता मृणून घोषित केले जाईल!





लीग चालकाचे क्रमांकन

। स्टार, २ स्टार्स आणि ३ स्टार्स गोल्डन बेबी लीग या प्रत्येक प्रकारात लीग चालकांना त्यांच्या कामगिरीनुसार पुढील निकषांवर स्थान दिले जाईल आणि त्यांना मान्यता दिली जाईल. परिशिष्ट अ विषयी अधिक माहिती असी आहे :

- सर्व क्योगटात खेळल्या गेलेल्या एकूण सामन्यांची संख्या
- युवा खेळादुंच्या सहभागाचे प्रमाण
- मुलीचा सहभाग.
- ई प्रमाणपत्र नोंदणी केलेल्या प्रथिक्षकांची संख्या
- ए.आय.एफ.एफ प्रतिनिधीहारे जागेचा आढावा घेणे
- सोशल मीडियाचा वापर



खेळाची मानके



पुस्तकाल

सुधारित फुटबॉल खेळाचे नियम: 3v3

नियम 1: खेळाचे मैदान	ठंडी : 10-12 मीटर लांबी : 15-20 मीटर
नियम 2: बॉल	बॉलचा आकार 3 किंवा 4 असू शकतो.
नियम 3: खेळाडू	4-5 खेळाडू (3 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + 1-2 बदली खेळाडू) बदलणे कितीही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाहुंदी उपकरणे	कोणतेही स्पोर्ट थऱ आणि शिन गार्ड अनिवार्य आहेत. ठीम किट एकाच रंगाचे असावे. पर्यायाने एकाच रंगाच्या विस्त्रित वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघाने वेगव्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत.
नियम 5: टेफ्टी	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मूलंवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकांचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदार्यांनाही वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुरक्षकरण, थांबवणे आणि पुन्हा सुरक्षकरण, गुणसंख्या राखणे आणि दोन्ही संघांमधील 'सर्वांत मौल्यवान खेळाडू' ची नोंद करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	यांची गरज नाही
नियम 7: सामन्याचा कालावधी	सामन्याची वेळ : प्रत्येकी 6 मिनिटांचे 4 क्वार्टर्स द्वितीयी वेळ : 2 मिनिटे
नियम 8: खेळाला सुरु आणि पुन्हा सुरु करणे	प्रतिस्पर्धानी मध्य खुणपासून किमान 2 याइर्स दूर असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	आऊट: खेळाच्या बाहेर होण्यासाठी बॉलने पूणिणे रेषा ओळांडलेली असली पाहिजे. इन: बॉलला खेळपटूच्या आत लाय मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	जेव्हा बॉल पूणिणे गोल रेषेवरून, गोलपोस्टच्या आत जातो तेव्हा एक गोल होतो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: टडीचा डाव आणि गैरवतंतूक	आय.एफ.ए.वी / फिका खेळाचे नियम लागू असतात. मात्र, खेळ फाट वेळा थांबवणार नाही हे विचारात घेतले पाहिजे. शक्य असेल तितके मुलांना खेळू शा.
नियम 13: फ्री किक	सर्व फ्री किकां प्रत्यक्ष असतात. प्रतिस्पर्धी किमान 2 याइर्स दूर असले पाहिजेत.
नियम 14: पेनल्टी किक	जर ट्रेफ्री / खेळाच्या अधिकायाने दंडाच्या क्षेत्रात गंभीर टडीचा डाव खेळला गेला आहे असे मानले तर पेनल्टी किक दिली जाते.
नियम 15: किक-इन	खेळ पुन्हा सुरु करण्यासाठी बॉलला खेळपटूच्या आत लाय मारता येते. सर्व किक-इन अप्रत्यक्ष असतात मृणांजे किक-इन मधून गोल्स करता येत नाहीत.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल रेषा ओळांडण्यापूर्वी बॉलला शेवटचा स्पर्श केल्यास, बचाव करणाऱ्या संघाला गोल किक दिली जाते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल क्षेत्रात कोरूनही गोल किक करता येतो. काही प्रकरणांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र जामान असू शकते.

सुधारित फुटबॉल खेळाचे नियम: 4v4

नियम 1: खेळाचे मैदान	दूरी : 12-15 मीटर लंबी : 20-25 मीटर
नियम 2: बॉल	बॉलचा आकार 3 किंवा 4 असू शकतो.
नियम 3: खेळाडू	6-7 खेळाडू (4 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + 2-3 बदली खेळाडू) बदलणे किंतीही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाडूंची उपकरणे	कोणतेही स्पोर्ट थूज आणि शिन गार्ड अनिवार्य आहेत. ठीक किंतु एकाच ठंगाचे असावे, पर्यायाने एकाच ठंगाच्या बिभागाही वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघाने वेगव्या ठंगाचे कपडे घातले पाहिजेत.
नियम 5: रेफी	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुलांवर लक्ष केंद्रित करावायकातिता खेळ निरीक्षकाचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदायांमध्ये वेळ पालणे, नियमांचे पालन करणे, खेळ सूझ करणे, थांबवणे आणि पुन्हा सुळ करणे, गुणरसंबंध्या राखणे आणि दोन्ही संघांमधील 'सर्वत मौल्यवान खेळाडू' ची नोंद करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	यांची गरज नाही
नियम 7: सामन्याचा कालावधी	सामन्याची वेळ : प्रत्येकी 12 मिनिटांचे 2 अर्धे भाग ब्रेकची वेळ: 4 मिनिटे
नियम 8: खेळाला सुळ आणि पुन्हा सुळ करणे	प्रतिस्पर्धानी मध्य खुणापासून किमान 3 याइर्स दूर असले पाहिजे
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	आऊट: खेळाच्या बाहेर होण्यासाठी बॉलने पूणिपणे ठेणा ओलांडलेली असली पाहिजे. इन: बॉलला खेळपटूच्या आत लाथ मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	जेव्हा बॉल पूणिपणे गोल ऐवेचन, गोलपोटटच्या आत जातो तेव्हा एक गोल होतो
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रडीचा डाव आणि जेवर्टिंग	आय.एफ.ए.डी / फिका खेळाचे नियम लागू असतात. मात्र, खेळ फार वेळा थांबवणार नाही हे विचारात घेतले पाहिजे. शक्य असेल तितके मुलांना खेळू शा.
नियम 13: क्री किक	सर्व फ्री किक्स प्रत्यक्ष असतात. प्रतिस्पर्धी किमान 3 याइर्स दूर असले पाहिजेत.
नियम 14: पेनल्टी किक	जट ऐफ्टी / खेळाच्या अधिकास्याने ठंडाच्या क्षेत्रात गंभीर रडीचा डाव खेळला गेला आहे असे मानले तर पेनल्टी किक दिली जाते.
नियम 15: किक-इन	खेळ पुन्हा सुळ करण्यासाठी बॉलला खेळपटूच्या आत लाथ मारता येते. सर्व किक-इन अप्रत्यक्ष असतात मृणांजे किक-इन मधून गोलस करता येत नाहीत.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल ठेणा ओलांडण्यापूर्वी बॉलला थेवटचा स्पर्श केल्यास, बचाव करणाऱ्या संघाला गोल किक दिली जाते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल क्षेत्रात कोठुनही गोल किक करता येतो. काही प्रकटणांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र संभाग अद्यू शकते.
	गोल ठेणा ओलांडण्यापूर्वी बचाव करणाऱ्या संघाने बॉलला थेवटचा स्पर्श केला, तर आक्रमक संघाला कॉर्नर किक दिली जाते.

सुधारित फुटबॉल खेळाचे नियम: 5v5

नियम 1: खेळाचे मैदान	दंडी : 20-25 मीटर लांबी : 30-35 मीटर
नियम 2: बॉल	7 आणि 8 वर्षांच्या आतीलसाठी बॉलचा आकार 3 किंवा 4 असू शकतो. 9 आणि 10 वर्षांच्या आतीलसाठी बॉलचा आकार 4 असला पाहिजे.
नियम 3: खेळाडू	7-8 खेळाडू (5 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + 2-3 बदली खेळाडू) बदलणे किंतीही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाढूची उपकरणे	कोणतेही स्पोर्ट शूज आणि थिन गार्ड अनिवार्य आहेत. ठीम किट एकाच रंगाचे असावे. पर्यायाने एकाच रंगाच्या विस्त्रित वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघांने वेगव्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत.
नियम 5: टेस्टी	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुलांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ किंवितकाचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदार्यांनांद्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुरक्षकरणे, थांबवणे आणि पुन्हा सुरक्षकरणे, गुणसंख्या टाक्कणे आणि दोन्ही संघांमधील सावर्ती मौल्यवान खेळाडू ची नोंदव करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	यांची गरज नाही
नियम 7: सामन्याचा कालावधी	7 आणि 8 वर्षांच्या आतीलसाठी: सामन्याची वेळ : प्रत्येकी 12 मिनिटांचे 2 अर्धे भाग द्विकर्ती वेळ : 4 मिनिटे 9 आणि 10 वर्षांच्या आतीलसाठी: सामन्याची वेळ : प्रत्येकी 18 मिनिटांचे 2 अर्धे भाग द्विकर्ती वेळ : 6 मिनिटे
नियम 8: खेळाला सुरु आणि पुन्हा सुरु करणे	प्रतिस्पर्ध्यानी मध्य खुणापासून किमान 4 यांदरू दूर असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	आऊट: खेळाच्या बाहेर होण्यासाठी बॉलने पूणपिणे रेषा ओलांडलेली असली पाहिजे. इन: बॉलला खेळपट्टीच्या आत लायथ मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	जेव्हा बॉल पूणपिणे गोल रेषेवरून, गोलपोस्टच्या आत जातो तेहा एक गोल होतो
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रटीचा डाव आणि गेटवर्टिनूक	7 आणि 8 वर्षांच्या आतील: आय.एफ.ए.बी / फिफा खेळाचे नियम लागू होतात. मात्र, खेळ फाट वेळा थांबणार नाही हे विचारात घेतले पाहिजे. शक्य अंदील तितके मूलांना खेळू द्या. 9 व 10 वर्षांच्या आतील: आय.एफ.ए.बी / फिफा खेळाचे नियम लागू होतात. पिले कार्ड आणि लाल कार्ड दाखविले जातात. खबरदारीसाठी पिले कार्ड. जर एकाहा खेळाडूला दोन पिले कार्ड किंवा लाल कार्ड मिळाले तर त्याला 2 मिनिटांसाठी खेळामधून बाहेर जावे लागते.
नियम 13: फ्री किक	सर्व फ्री किकस प्रत्यक्ष असतात.
नियम 14: पेनल्टी किक	जर टेस्टी / खेळाच्या अधिकाऱ्याने दंडाच्या क्षेत्रात गंभीर रटीचा डाव खेळला गेला आहे असे मानले तर पेनल्टी किक दिली जाते.
नियम 15: किक-इन	खेळ पुन्हा सुरु करण्यासाठी बॉलला खेळपट्टीच्या आत लायथ मारता येते. सर्व किक-इन अप्रत्यक्ष असतात म्हणजे किक-इन मधून गोल्स करता येत नाहीत.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बॉलला शेवटचा स्पर्श केल्यास, बचाव करणाचा संघाला गोल किक दिली जाते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल क्षेत्रात कोरूनही गोल किक करता येतो. काही प्रकरणांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र टांगान असू शकते.

सुधारित फुटबॉल खेळाचे नियम: 6v6

नियम 1: खेळाचे मैदान	दंती : 25-30 मीटर लांबी : 35-40 मीटर
नियम 2: बॉल	बॉलचा आकार 4 असला पाहिजे.
नियम 3: खेळाडू	9-10 खेळाडू (6 खोलकर क्षेत्रातील खेळाडू + 3-4 बदली खेळाडू) बदलणे किंतूही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाडूची उपकरणे	कोणतेही स्पोर्ट थर्ज आणि शिन गार्ड अनिवार्य आहेत. ठीम किट एकाच ठंगाचे असावे. पयायाने एकाच ठंगाच्या बिल्सचाही वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघाने वेगव्या ठंगाचे कपडे घातले पाहिजेत.
नियम 5: टेक्फी	खेळाचे वातावरण मजेदार, सूरक्षित ठेवण्यासाठी आणि मूलांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकाचा वापर केला जाऊ शकतो. इतर जवाबदार्यामध्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुठऱ्या करणे, थांबवणे आणि पुढ्या सुठऱ्या करणे आणि दोन्ही संघांमधील 'सर्वांत मौल्यवान खेळाडू' ची नोंद करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	यांची गरज नाही
नियम 7: सामन्याचा कालावधी	सामन्याची वेळ : प्रत्येकी 18 मिनिटांचे 2 अंदें भाग द्वेदोची वेळ : 6 मिनिटे
नियम 8: खेळाला सुठ आणि पुढ्या सुठ करणे	प्रतिस्पर्धांनी मध्य सुणासूल किमान 5 यादर्सी दूट असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	आऊट: खेळाच्या बाहेर होण्यासाठी बॉलने पूर्पिणे रेषा ओलांडलेली असली पाहिजे. इन: बॉलला खेळपटूच्या आत लाख मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठरवियो	जेव्हा बॉल पूर्पिणे गोल ठेवतान, गोलपोस्टच्या आत जातो तेव्हा एक गोल होतो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रडीचा डाव आणि गेरवतीणुक	आय-एफ-ए-डी / फिका खेळाचे नियम लागू होतात. मात्र, खेळ फार वेळा थांबणार नाही हे विचारात घेतले पाहिजे. शक्य असेल तितके मुलांना खेळू शा. पिवळे आणि लाल कार्ड दाखविले जातात. पिवळे आणि लाल कार्ड दाखविले जातात. खवटदारीसाठी पिवळे कार्ड. जर एखाद्या खेळाडूला दोन पिवळे कार्ड किंवा लाल कार्ड मिळाले तर त्याला 2 मिनिटांसाठी खेळामधून बाहेर जावे लागते.
नियम 13: फ्री किक	सर्व फ्री किकस प्रत्यक्ष असतात.
नियम 14: पेनल्टी किक	जर टेक्फी / खेळाच्या अधिकाराने टंडाच्या क्षेत्रात गंभीर रडीचा डाव खेळला गेला आहे असे मानले तर पेनल्टी किक दिली जाते.
नियम 15: किक-इन	खेळ पुढ्या सुठ करण्यासाठी बॉलला खेळपटूच्या आत लाख मारली जाऊ शकते. सर्व किक-इन अप्रत्यक्ष असतात मृणांजे किक-इन मधून गोल्स करता येत नाहीत.
नियम 16: गोल किक	आक्रमक टंघाने गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बॉलला शेवटचा स्पर्श केल्यास बराव करणाऱ्या संघाला गोल किक दिली जाते. गोल क्षेत्रात कोठूनीही गोल किक करता येतो. काढी प्रकरणांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र समान असू शकते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बराव करणाऱ्या संघाने बॉलला शेवटचा स्पर्श केला, तर आक्रमक संघाला कॉर्नर किक दिली जाते.

સુધારિત ફુટબોલ ખેળાચે નિયમ: 7v7(GK)

નિયમ 1: ખેળાચે મૈદાન	ઢંબી : 30-35 મીટર લાંબી : 45-50 મીટર
નિયમ 2: વોલ્	9 આણિ 10 વર્ષાંચિયા આતીલ: બોલચા આકાર 4 અસલા પાછિજે. 11 આણિ 12 વર્ષાંચિયા આતીલ: બોલચા આકાર 4 કિંવા 5 અસ્યુ થકતો.
નિયમ 3: ખેળાંડુ	10-11 ખેળાંડુ (6 ખોલવર ક્ષેત્રાત પ્લેઅર્સ + ગોલરક્ષક + 3-4 બદળી ખેળાંડુ) બદલણે કિર્તીહી વેલા કરતા યેદી એણા કોણત્વાહી વેળી કરતાવે લાગુ થકતે.
નિયમ 4: ખેળાંડુંચી ઉપકરણે	કોણતેહી સ્પોર્ટ શૂજ આણિ શિન ગાર્ડ અનિવાર્ય આહેત. ટીમ કિટ એકાચ ટંગાચે અસાંબ. પરિયાને એકાચ ટંગાચ્યા બિલ્બચાહી વાપર કરતા યેદીલ. પ્રતિસ્પદ્ધી સંઘાને તેગળ્યા ઠંગાચે કપડે ઘાતલે પાછિજેત. ગોલરક્ષકાસાઠી, જ્ઞોક્ઝંચી શિફારસ કેલી જાતે પંટું તે અનિવાર્ય નાહીં.
નિયમ 5: ટેફ્રી	ખેલાચે વાતાવરણ મંજેદાર, સુરક્ષિત ઠેવણ્યાસાઠી આણિ સુલાંવર લક્ષ કેંદ્રિત કરણાયકરિતા ખેલ નિરીક્ષકાચા વાપર કેલા જાંક થકતો. ડિટર જબાબદાર્યાંમધ્યે વેન પાલણો, નિયમાંચે પાલન કરણો, ખેલ સુધુ કરણે, થંબવરણે આણિ પુછા સુધુ કરણે, ગુણસંખ્યા રાખણે આણિ દોઢી સંઘાંમધ્યીલ ‘મર્વાત મૌલ્યવાન ખેળાંડુ’ ચી નોંદ કરણે યંચા સમાવેશ આહે.
નિયમ 6: ડિટર સામનાધિકારી	ડિટર સામનાધિકારી પરિણી અસરાત.
નિયમ 7: સામન્યાચા કાલાવધી	9 આણિ 10 વર્ષાંચિયા આતીલ: સામન્યાચી વેલ : પ્રત્યેકી 18 મિનિટાંચે 2 અર્ધે ભાગ. બ્રેકચી વેલ : 6 મિનિટે 11 વ 12 વર્ષાંચિયા આતીલ : સામન્યાચી વેલ : પ્રત્યેકી 24 મિનિટાંચે 2 અર્ધે ભાગ. બ્રેકચી વેલ : 8 મિનિટે
નિયમ 8: ખેળાલા સુધુ આણિ પુછા સુધુ કરણે	પ્રતિસ્પદ્ધની મધ્ય ખુણપાસું કિમાન 6 યાડુંદૂ અસલે પાછિજે.
નિયમ 9: ખેળલ્લાના બોલ ડન આણિ આઉટ કરણે	આઉટ: ખેલાચ્યા બાહેર હોણ્યાસાઠી બોલને પૂર્ણપણે રેષા ઓલાંડલેલી અસલી પાછિજે. ડન: બોલાલ ખેલપટ્ટીચ્યા આત લાથ મારતા યેતે.
નિયમ 10: સામન્યાચા નિકાલ ઠરવિણે	જેછા બોલ પૂર્ણપણે ગોલ રેષેવન, ગોલપોસ્ટચ્યા આત જાતો તેચા એક ગોલ હોતો.
નિયમ 11: ઑફસાઇડ	ઑફસાઇડ નિયમ વૈકલ્પિક આહે
નિયમ 12: રડીચા ડાવ આણિ ગૈટવરંપ્રક	આય.એફ.એ.બી / ફિફા ખેલાચે નિયમ લાગુ હોતાત. પિવલે આણિ લાલ કાર્ડ દાખવિલે જાતાત. ખબરદારીસાઠી પિવલે કાર્ડ. જર એખાદા ખેળાંડુલા દોન પિવલે કાર્ડ કિંવા લાલ કાર્ડ મિનાલે તર ત્યાલા 2 મિનિટાંસાઠી ખેલાંડુન બાહેર જાવે લાગતે.
નિયમ 13: ફ્રી કિક	9 આણિ 10 વર્ષાંચિયા આતીલ: સર્વ ફ્રી કિકસ પ્રત્યક્ષ અસરાત 11 વ 12 વર્ષાંચિયા આતીલ : અપ્રત્યક્ષ ફ્રી કિક પ્રસ્તુત કરાવાચ્યા આહેત.
નિયમ 14: પેનલ્ટી કિક	જર ટેફ્રી / ખેલાચ્યા અધિકાર્યાને દંડાચ્યા ક્ષેત્રાત ગંભીર રડીચા ડાવ ખેલલા ગેલા આહે અસે માનલે તર પેનલ્ટી કિક દિલી જાતે.
નિયમ 15: થ્રો-ડન	ખેલ પુછા સુધુ કરણાસાઠી બોલલા ખેલપટ્ટીચ્યા આત લાથ મારતા યેતે. પ્રત્યક્ષ થ્રો-ડન ને ગોલ કરતા યેત નાહીંત.
નિયમ 16: ગોલ કિક	આકર્ષ સંઘાને ગોલ રેષા ઓલાંડણ્યાપૂર્વી બોલલા શેવટચા સ્પર્ધી કેલ્યાસ, બચાવ કરણાચા સંઘાલા ગોલ કિક દિલી જાતે. ગોલ ક્ષેત્રાત કોર્નન્હાઈ ગોલ કિક કરતા યેતો. કાહી પ્રકરણાંમધ્યે, ગોલ ક્ષેત્ર આણિ દંડ ક્ષેત્ર સમાન અસ્યુ થકતે.
નિયમ 17: કોર્નટ કિક	ગોલ રેષા ઓલાંડણ્યાપૂર્વી બચાવ કરણાચા સંઘાને બોલલા શેવટચા સ્પર્ધી કેલ્યા, તર આક્રમક સંઘાલા કોર્નટ કિક દિલી જાતે.

सुधारित फुटबॉल खेळाचे नियम: 8v8(GK)

नियम 1: खेळाचे मैदान	पंदी : 35-45 मीटर लंबी : 50-60 मीटर
नियम 2: बॉल	बॉलचा आकार 4 किंवा 5 असू शकतो.
नियम 3: खेळाडू	11-12 खेळाडू (7 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + गोलरक्षक + 3-4 बदली खेळाडू) बदलणे किंतूही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाडूंची उपकरणे	कोणीही स्पोर्ट थिण आणि शिन गार्ड अनिवार्य अहेत. टीम किट एकाच रंगाचे असावे. परवियाने एकाच रंगाच्या बिभागाही वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघाने वेगव्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत. गोलरक्षकासाठी, ग्लोब्झर्जी शिपास केली जाते परंतु ते अनिवार्य नाही.
नियम 5: रेफ्री	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेण्यासाठी आणि मुळावर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकाचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदारांमध्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुन करणे, थांबवणे आणि पुन्हा सुन करणे, गुणमत्त्वा टाक्याणे आणि दोन्ही संघांमधील सावांत मोल्यावान खेळाडू ची नोंद करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	इतर सामनाधिकारी वैकल्पिक असातात.
नियम 7: सामन्याचा कालावधी	सामन्याची वेळ : प्रत्येकी 24 मिनिटांचे 2 अर्धे भाग ब्रेकची वेळ : 8 मिनिटे
नियम 8: खेळाला सुन करणे	प्रतिस्पर्ध्यानी मध्य खुणपासून किमान 7 याइर्स दूर असले पाहिजे.
नियम 9: खेळतांना बॉल इन आणि आउट करणे	आऊट: खेळाच्या बाहेर होण्यासाठी बॉलने पूणिपणे देशा ओलांडलेली असली पाहिजे. इन: बालाला खेळपट्टीच्या आत लाथ मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	जेव्हा बॉल गोलपोस्टच्या आत, गोल ऐशेच्या पलीकडे, सामन्याचा निकाल पूणिपणे पास करतो तेव्हा गोल केला जातो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नियम वैकल्पिक आहे.
नियम 12 : टर्डीचा डाव आणि गैरवतंतीक	आय.एफ.ए.बी / फिफा खेळाचे नियम लागू होतात. पिवळे आणि लाल कार्ड दाखविले जातात. खबरदारीसाठी पिवळे कार्ड जर एखाद्या खेळाडून दोन पिवळे कार्ड किंवा लाल कार्ड मिळाले तर त्याला 2 मिनिटांसाठी खेळांमधून वाहेट यावे लागते.
नियम 13: फ्री किक	आय.एफ.ए.बी / फिफा खेळाचे नियम लागू होतात. फ्री किक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतात.
नियम 14: पेनल्टी किक	जर एरो / खेळाच्या अधिकाच्याने दंडाच्या क्षेत्रात गंभीर टर्डीचा डाव खेळला गेला आहे असे मानले तर पेनल्टी किक किंवा दिली जाते.
नियम 15: थो-इन	खेळ पुन्हा सुन करण्यासाठी बॉलला खेळपट्टीच्या आत लाथ मारता येते. प्रत्यक्ष थो-इन ने गोल करता येत नाहीत.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल देशा ओलांडण्यापूर्वी बॉलला शीरठचा स्पर्श केल्यास, बचाव करणाऱ्या संघाला गोल किक किंवा दिली जाते. गोल क्षेत्रात कोठूनही गोल किक करता येतो. काही प्रकरणांमध्ये, गोल क्षेत्र आणि देंद क्षेत्र सामान असू शकते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल देशा ओलांडण्यापूर्वी बचाव करणाऱ्या संघाने बॉलला शीरठचा स्पर्श केला, तर आक्रमक संघाला कॉर्नर किक किंवा दिली जाते.

सुधारित फुटबॉल खेळाचे नियम: 9v9(GK)

नियम 1: खेळाचे मैदान	कंदी : 45-50 मीटर लंबी : 60-67 मीटर
नियम 2: बॉल	बॉलचा आकार 4 किंवा 5 असू शकतो.
नियम 3: खेळाडू	13-14 खेळाडू (8 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + गोलरक्षक + 4-5 बदली खेळाडू) बदलणे किंतू वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाडूची उपकरणे	कोणतेही स्पोर्ट शूज आणि शिन गाई अनिवार्य आहेत. टीम किंवा एकाकी ठंगाचे असावे. पर्यायाने एकाकी ठंगाच्या विक्रात्याही वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघाने वेगव्या ठंगाचे कपडे घातले पाहिजेत. गोलरक्षकासाठी, ज्ञोक्झंजची शिफारस केली जाते परंतु ते अनिवार्य नाही.
नियम 5: ऐफ्टी	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुलांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकाचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदारांमध्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुढ करणे, थांबवणे आणि पुऱ्या सुढ करणे, गुणसंख्या राखणे आणि दोन्ही संघांमधील सर्वत मौल्यवान खेळाडू ची नोंद करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	इतर सामनाधिकारी वैकल्पिक असतात.
नियम 7: सामन्याचा कालावधी	सामन्याची वेळ : प्रत्येकी 24 मिनिटांचे 2 अर्धे भाग वेळकर्ती वेळ : 8 मिनिटे
नियम 8: खेळाला सुढ आणि पुऱ्या सुढ करणे	प्रतिस्पर्धायांनी मध्य खुणपासून किमान 8 याइर्स दूर असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउठ करणे	आऊठ: खेळाच्या बाहेर होण्यासाठी बॉलने पूर्णपणे रेषा ओलांडलेली असली पाहिजे. इन: बॉलला खेळपटूच्या आत लाथ मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	जेव्हा बॉल पूर्णपणे गोल रेषेवरकर, गोलपोस्टच्या आत जातो तेव्हा एक गोल होतो
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नियम वैकल्पिक आहे.
नियम 12 : रटीचा डाव आणि गैरवतर्णक	आय.एफ.ए.बी / फिफा खेळाचे नियम लागू होतात. पिवळे आणि लाल काई दाखविले जातात. खबरादारीसाठी पिवळे काई. जर एखाद्या खेळाडूला दोन पिवळे काई किंवा लाल काई मिनिटांते तर त्याला 2 मिनिटांसाठी खेळांगधून बाहेट जावे लागते.
नियम 13: फ्री किक	आय.एफ.ए.बी / फिफा खेळाचे नियम लागू होतात. फ्री किक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतात.
नियम 14: पेनल्टी किक	जर ऐफ्टी / खेळाच्या अधिकाराने दंडाच्या क्षेत्रात गंभीर रटीचा डाव खेळला गेला आहे असे मानले तर पेनल्टी किक दिली जाते.
नियम 15: श्रो-इन	खेळ पुऱ्या सुढ करण्यासाठी बॉलला खेळपटूच्या आत लाथ मारता येते. प्रत्यक्ष श्रो-इन ने गोल करता येत नाहीत.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बॉलला थेवटचा स्पर्श केल्यास, बचाव करणाऱ्या संघाला गोल किक दिली जाते. गोल क्षेत्रात कोळूनही गोल किक करता येतो.
नियम 17: कॉर्नर किक	गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बचाव करणाऱ्या संघाने बॉलला थेवटचा स्पर्श केला, तर आक्रमक संघाला कॉर्नर किक दिली जाते.



ਪ੍ਰਦਾਨ

खेल के मॉडिफाइड फुटसल नियम: 3v3

नियम 1: खेळाचे मैदान	डंडी : 10-12 मीटर लांबी : 15-20 मीटर
नियम 2: बॉल	बॉलचा आकार 3 किंवा 4 असू शकतो.
नियम 3: खेळाडू	4-5 खेळाडू (3 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + 1-2 बदली खेळाडू) बदलणे किंतीही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करता लागू शकते.
नियम 4: खेळाडूंची उपकरणे	कोणतेही स्पोर्ट थूज आणि शिन गार्ड अनिवार्य आहेत. टीम किट एकाच ठंगाचे असावे. पर्यायाने एकाच ठंगाच्या बिभ्जाही वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघांने वेगव्या ठंगाचे कपडे घातले पाहिजेत.
नियम 5: ट्रेफी	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुळांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षणाचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदार्यांमध्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुरु करणे, थाबवणे आणि पुन्हा सुरु करणे, गुणसंस्करणा ठारणे आणि दोन्ही संघांमधील सावती मौल्यवान खेळाडूंची नोंदवणे याचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	यांची गरज नाही
नियम 7: सामन्याचा कालावधी	सामन्याची वेळ : प्रत्येकी 6 मिनिटांचे 4 क्वार्टर्स ब्रॅक्ची वेळ : 2 मिनिटे धावते घड्याळ : बॉल खेळावाहेट असला की वेळ थांबत नाही.
नियम 8: खेळाला सुरु आणि पुन्हा सुरु करणे	प्रतिस्पर्ध्यानी मध्य खुणपासून किमान 2 याइर्स दूर असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	आऊट: खेळाच्या बाहेर होण्यासाठी बॉलने पूणिणे रेषा ओलांडलेली असली पाहिजे. इन: बॉलला खेळपटीच्या आत लाय मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	जेव्हा बॉल पूणिणे गोल टेषेवठन, गोलपोर्टच्या आत जातो तेव्हा एक गोल होतो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रडीचा डाव आणि गेटवर्टिकूक	फिका खेळाचे नियम लागू असतात. मात्र, खेळ फार वेळा थांबणार नाही हे विचारात घेतले पाहिजे. शक्य असेल तितके मुलांना खेळू शा.
नियम 13: प्रती किक	सर्व प्रती किकस प्रत्यक्ष असतात. प्रतिस्पर्धी किमान 3 याइर्स दूर असले पाहिजेत. ड्लाइड टॅकल्स करता येणार नाहीत
नियम 14: पेनलटी किक	जर ट्रेफी / खेळाच्या अधिकाच्याने दंडाच्या क्षेत्रात गंभीर रडीचा डाव खेळला गेला आहे असे मानले तर पेनलटी किक दिली जाते.
नियम 15: किक-इन	खेळ पुन्हा सुरु करण्यासाठी बॉलला खेळपटीच्या आत लाय मारता येते. सर्व किक-इन अप्रत्यक्ष असतात मृणजे किक-इन मधून गोलस करता येत नाहीत.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बॉलला शिवटचा स्पर्श केल्यास बचाव करणाऱ्या संघाला गोल किक दिली जाते. गोल क्षेत्रात कोठंगही गोल किक करता येतो. काही प्रकरणांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र सामान असू शकते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बचाव करणाऱ्या संघाने बॉलला शिवटचा स्पर्श केला, तर आक्रमक संघाला कॉर्नर किक दिली जाते.

खेल के मॉडिफाइड फुटसल नियम: 4v4

नियम 1: खेळाचे मैदान	दृंगी: 12-15 मीटर लांबी: 20-25 मीटर
नियम 2: बॉल	फुटसल बॉल अमाला पाहिजे आणि तो 3 किंवा 4 आकाराचा असू शकतो. आकार 3 ची शिफारस केली जाते.
नियम 3: खेळाडू	6-7 खेळाडू (4 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + 2-3 बदली खेळाडू) बदलणे कितीही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाडूची उपकरणे	कोणतेही स्पोर्ट शूज आणि शिन गार्ड अनिवार्य आहेत. टीम किंठ एकाच रंगाचे असावे. परवियाने एकाच रंगाच्या बिस्क्चाही वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघाने वेगव्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत.
नियम 5: रेफ्री	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मूळंवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकांचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदारांमध्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुरक्षा, थीबवणे आणि पुन्हा सुरु करणे, गुणशील शाखणे आणि दोन्ही संघांमधील सावर्ती मौल्यवान खेळाडू ची नोंद करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	यांची गरज नाही
नियम 7: सामन्याचा कालावधी	7 वर्षांच्या आतील आणि 8 वर्षांच्या आतील : सामन्याची वेळ : प्रत्येकी 12 मिनिटांचे 2 अर्धे भाग द्वेषकी वेळ : 4 मिनिटे 9 वर्षांच्या आतील आणि 10 वर्षांच्या आतील : सामन्याची वेळ : प्रत्येकी 15 मिनिटांचे 2 अर्धे भाग द्वेषकी वेळ : 5 मिनिटे अतिरित वेळ नाही धावते घडगळ : बॉल खेळाबाहेर असला की वेळ थांबत नाही.
नियम 8: खेळाला सुरु आणि पुन्हा सुरु करणे	प्रतिस्पर्ध्यानी मध्य खुणपासून किमान 3 यादीनंदूर असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	आऊट: खेळाच्या बाहेर होण्याकाऱी बॉलने पूणिपणे रेषा ओलांडलेली असली पाहिजे. इन: बॉलला खेळपटीच्या आत लाख मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	जेव्हा बॉल पूणिपणे गोल रेषेवठन, गोलपोळट्याच्या आत जातो तेहा एक गोल होतो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रडीचा डाव आणि जैरवर्तीपूक	फिका खेळाचे नियम लागू असतात. मात्र, खेळ फाट वेळा थांबणार नाही हे विचारात घेतले पाहिजे. शक्य अोले तितके मुलांना खेळू शा.
नियम 13: प्री किक	सर्व प्री किक्स प्रत्यक्ष असतात. प्रतिस्पर्धी किमान 3 यादीनंदूर असले पाहिजेत. रळाइड टॅकल्स करता येणार नाहीत.
नियम 14: पेनल्टी किक	जर एप्री / खेळाच्या अधिकाराच्याने दंडाच्या क्षेत्रात गंभीर रडीचा डाव खेळला गेला आहे असे मानले तर पेनल्टी किक दिली जाते.
नियम 15: किक-इन	खेळ पुढा सुरु करण्यासाठी बॉलला खेळपटीच्या आत लाख मारता येते: सर्व किक-इन अप्रत्यक्ष असतात म्हणजे किक-इन मध्यून गोलस करता येते तर काही प्रकरणांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र समान असू शकते.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बॉलला शेवटचा स्पर्श केल्यास बचाव करण्याचा संघाला गोल किक दिली जाते. गोल क्षेत्र कोरूनही गोल किक करता येतो. काही प्रकरणांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र समान असू शकते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल रेषा ओलांडण्यापूर्वी बचाव करण्याचा संघाने बॉलला शेवटचा स्पर्श केला, तर आक्रमक संघाला कार्बिंट किक दिली जाते.

खेल के मॉडिफाइड फुटसल नियम: 5v5(GK)

नियम 1: खेळाचे मैदान	हंडी : अधिकतम 15 मीटर लांबी : अधिकतम 30 मीटर
नियम 2: बॉल	फुटसल बॉल असला पाहिजे आणि तो 3 किंवा 4 आकाराचा असू शकतो. आकार 3 ची शिफारस केली जाते.
नियम 3: खेळाडू	8-9 खेळाडू (4 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + गोलरक्षक + 3-4 बदली खेळाडू) बदलणे किंवा हीवा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाडूंची उपकरणे	कोणतीही स्पोर्ट थ्रुज आणि थिन गार्ड अनिवार्य आहेत. टीम किट एकाच ट्रांगाचे असावे. पर्यायाने एकाच ट्रांगाच्या विभक्ताची वापर करता येईल. प्रतिस्पृष्ठी संघाने वेगव्या ट्रांगाचे कपडे घातले पाहिजेत.
नियम 5: ऐफ्टी	खेळाचे वातावरण मंजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुळांवत लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकाचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदार्यांमध्ये वेळ पाण्यांनी, नियमांचे पालन करणे, खेळ सुरु करणे, थांबवणे आणि पुन्हा सुरु करणे, गुणसंवेद्धा राखणे आणि दोन्ही संघांमध्यील सर्वांत मौल्यवान खेळाडूंची नोंद करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	इतर सामनाधिकारी वैकल्पिक असातात.
नियम 7: सामन्याचा कालावधी	सामन्याची वेळ : प्रत्येकी 20 मिनिटांचे 2 अर्ध भाग ब्रेकची वेळ : 7 मिनिटे धावते घडयाळ : बॉल खेळावाढेहून असला की वेळ थांबत नाही.
नियम 8: खेळाला सुरु आणि पुन्हा सुरु करणे	प्रतिस्पृष्ठीनी मध्य खुणपासून कमीतकमी 4 याइर्स दूर असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	आऊट : खेळाच्या बाहेर होण्यासाठी बॉलने पूणिणे रेषा ओलांडलेली असली पाहिजे. इन : बॉलला खेळपटीच्या आत लाय मारता येते.
नियम 10: सामन्याचा निकाल ठेविणे	जेव्हा बॉल पूणिणे गोल ठेवठन, गोलपोटट्या आत जातो तेव्हा एक गोल होतो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रटीचा डाव आणि गैरवर्तणूक	फिफा खेळाचे नियम लागू असतात. रटी डाव खेळल्यामुळे त्याला प्रत्यक्ष फ्री किक, पेनल्टी किक किंवा अप्रत्यक्ष फ्री किकने दंड केला जातो. गैरवर्तनाला ताकीद देऊन किंवा रवानगी करून दंड केला जातो
नियम 13: प्री किक	फिफा खेळाचे नियम लागू असतात. प्री किक एकत्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असतात. प्रत्येक संघाला प्रत्येक अर्ध्यां भागात पाच प्रत्यक्ष प्री किक देण्यासी मुभा असेल. साठाच्या रटी डावावर आणि त्यानंतर प्रतिस्पृष्ठी संघाला 10 मीटरवरी किक दिली जाते. बचाव करणाऱ्या बॉल यांच्यामध्ये कोणताही खेळाडू (गोलरक्षकावितिरिक्त) उभा करता येत नाही. ही किक 10 मीटरच्या विनाशक देऊन घेतली जाऊ शकते किंवा, रटी डाव गोलपासून 10 मीटरच्या आत खेळला गेला असेल, तर रटी डाव खेळलेल्या ठिकाणापासून घेता येते.
नियम 14: पेनल्टी किक	कोणताही रटी डाव खेळाच्या संघाविळद्व पेनल्टी किक दिली जावे, ज्यासाठी त्याच्या ठवतः च्या दंड क्षेत्राच्या आत आणि बॉल खेळत असताना प्रत्यक्ष प्री किक दिली जाते. किक देणाऱ्या व्यावितिक इतर खेळाडूनी त्या ठिकाणापासून 4 याइर्स दूर गाहिले पाहिजे.
नियम 15: किक-इन	बॉलला शेवठचा स्पर्श करणाऱ्या खेळाडूच्या प्रतिस्पृष्ठीना किक-इन तेव्हा दिली जाते, जेव्हा एकत्र नमिनीवर किक वर्तुन संपूर्ण बॉल स्पर्श रेषेच्या पलीकडे जातो, किंवा हूळलच्या छताला स्पर्श करतो.
नियम 16: गोल करीयरेंस	आक्रमक संघाने गोल रेषा ओलांडप्यापूर्वी बॉलला शेवठचा स्पर्श केला, तर बचाव करणाऱ्या संघाला गोलची मोकळीक दिली जाते. बचाव करणाऱ्या संघाचा गोलरक्षक दंड क्षेत्राच्या आत कोणत्याही विंदुवरून बॉल फेकतो आणि तसे करण्यास तयार झाल्यानंतर चार सेंकंदाच्या आत तो फेकतो.
नियम 17: कॉर्नर किक	गोल रेषा ओलांडप्यापूर्वी बचाव करणाऱ्या संघाने बॉलला शेवठचा स्पर्श केला, तर आक्रमक संघाला कॉर्नर किक दिली जाते. ती कोपचाच्या चापापासून घेतली पाहिजे आणि किक घेईपर्यंत प्रतिस्पृष्ठीला कोपचाच्या चापापासून 4 याइर्स दूर ठहावे लागते.

बीच सॉकर



खेल के मॉडिफाइड बीच सॉकर नियम: 3v3

नियम 1: खेळाचे मैदान	खेळाचे मैदान वाळूने बनलेले असले पाहिजे. ठंडी : अधिकतम 12 मीटर लोबी : कमाल 16 मीटर दंड क्षेत्राची व्याख्या प्रत्येक गोलदेखासून 4 मीटर अंतरावरील कोन्स/झोडे यांच्यामधील काल्पनिक ठेणेद्वारे केली जाते
नियम 2: बॉल	हवेचा दाब कमी असलेला फुटबॉल वापरता येतो.
नियम 3: खेळाडू	4-5 खेळाडू (3 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + 1-2 बदली खेळाडू) बदलणे किंतीही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाढूची उपकरणे	टीम किट एकाच रंगाचे असावे. पर्यायाने एकाच रंगाच्या विविधांती वापर करता येईल. प्रतिस्पर्धी संघाने वेगव्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत. पादत्रापे घालता रेणार नाहीत
नियम 5: एफ्री	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मूलंवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकाचा वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदाच्यांमध्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुरक्षा, थांबवणे आणि पुन्हा सुरक्षा करणे, गुणसंरक्षा व्याख्याणे आणि दोन्ही संघांमधील 'सर्वांत मौल्यवान खेळाडू' ची नोंद करणे यांचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	इतर सामनाधिकारी वैकल्पिक असतात.
नियम 7: सामन्याचा कालावधी	6 वर्षांच्या आतील : सामन्याची वेळ : प्रत्येकी 3 मिनिटांचे 3 कालावधी. मध्यांतराचा कालावधी : 1 मिनिट 7 वर्षांच्या आतील : सामन्याची वेळ : प्रत्येकी 4 मिनिटांचे 3 कालावधी. मध्यांतराचा कालावधी : 1 मिनिट धावते डॅड्याळ : बॉल खेळावाहून असला की वेळ थांबत नाही.
नियम 8: खेळाला सुरु आणि पुन्हा सुरु करणे	प्रतिस्पर्धींमध्ये छुणपासून किमान 2 याइर्स दूर असले पाहिजे
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	फिफा खेळाचे नियम लागू असतात
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	फिफा खेळाचे नियम लागू असतात एक सामाना संघासाठी चिकण्याच्या/हरण्याच्या/अनिणित सामन्याच्या स्थितीत संपूर्ण शकतो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रटीचा डाव आणि गैरवतर्णक	फिफा खेळाचे नियम लागू असतात
नियम 13: फ्री किक	बचाव करण्याचा संघाने आपल्याच अर्थात भागात रटी डाव खेळला, तर फ्री किक घेण्यार्थी सर्व खेळाढूंनी बॉलच्या मागेच राहिले पाहिजे. जर प्रतिस्पर्धांच्या अर्थात भागात रटी डाव खेळला गेला असेल, तर फ्री-किक घेण्यार्थी सर्व खेळाढूंनी बॉलपासून किमान 2 याइर्स दूर राहिले पाहिजे आणि खेळण्याच्या रेषेत उभे ग्रह नये. एकाद्या खेळाडूवर रटी डाव खेळला गेल्यास, फ्री किक ज्यावर रटी डाव खेळला गेला आहे त्या खेळाडूने घेतला पाहिजे, तो जखमी झाला नसल्यास.
नियम 14: पेनल्टी किक	एकाद्या खेळाडूने दंड क्षेत्राच्या आत फ्री-किकचा गुळ्हा केल्यास पेनल्टी किक दिली जातो. किक घेण्याचा व्यतिरिक्त इतर खेळाढूनी 2 याइर्स दूर आणि दंड ठिकाणाच्या माझे राहिले पाहिजे.
नियम 15: किक-इन/थो-इन	संपूर्ण बॉल स्पर्श रेषा ओलांडल्यावर बॉलला थेवटचा स्पर्श करण्याच्या खेळाढूच्या प्रतिस्पर्धांना किक-इन/थो-इन दिला जातो. किक-इन किंवा थो-इन ने छैल पुन्हा सुरु करता येतो.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल रेषा ओलांडल्यापूर्वी बॉलला थेवटचा स्पर्श केल्यास, बचाव करण्याचा संघातला गोल किक दिली जातो. गोल क्षेत्रात कोऱुनीही गोल किक करता येतो. काही प्रकरणांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र समान असू शकते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल रेषा ओलांडल्यापूर्वी बचाव करण्याचा संघाने बॉलला थेवटचा स्पर्श केला, तर आक्रमक संघातला कॉर्नर किक दिली जातो.

खेल के मॉडिफाइड बीच सॉकर नियम: 4V4

नियम 1: खेळाचे मैदान	खेळाचे मैदान वाळूने बगलेले असले पाहिजे. हंडी : अधिकतम 15 ग्रीटर लॉबी : अधिकतम 20 ग्रीटर दंड क्षेत्राची व्याख्या प्रत्येक गोलटेपेसाठन 4 मीटर अंतरावरील कोनम/ज्योंदे यांच्यामधील काल्पनिक रेषेद्वारे केली जाते
नियम 2: बॉल	दृवेचा दाब कमी असलेला फुटबॉल वापरता येतो.
नियम 3: खेळाडू	6-7 खेळाडू (4 खोलवर क्षेत्रातील खेळाडू + 2-3 बदली खेळाडू) बदलणे कीतीही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाडूची उपकरणे	टीम किट एकाच रुंगाचे असावे. पर्यायाने एकाच रुंगाच्या विझन्याही वापर करता येईल. प्रतिस्पर्धीं संघाने वेगऱ्या रुंगाचे कपडे घातले पाहिजेत. पादत्राणे घालता येणार नाहीत
नियम 5: रेफ्री	खेळाचे वातावरण अनेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मूलंवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकांचा वापर केला जाऊ शकतो. इतर जगवबदाचांमध्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुरु करणे, थांवरणे आणि पुढाऱ्या सुरु करणे, गुणांसंख्या राखणे आणि दोन्ही संघांमधील सर्वांत मोल्यवान खेळाडू ची नोंद करणे याचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामग्राधिकारी	इतर सामग्राधिकारी वैकल्पिक असतात.
नियम 7: सामन्याचा कालावधी	7 आणि 8 वर्षांच्या आतील: सामन्याची वेळ : प्रत्येकी 4 मिनिटांचे 3 कालावधी. मध्यांतराचा कालावधी: 1 मिनिट 9 आणि 10 वर्षांच्या आतील: सामन्याची वेळ : प्रत्येकी 5 मिनिटांचे 3 कालावधी. मध्यांतराचा कालावधी: 2 मिनिट धावते घड्याळ : बॉल खेळाबाहेर असला की वेळ थांबत नाही.
नियम 8: खेळाला सुरु आणि पुढा सुरु करणे	प्रतिस्पर्ध्यांनी मध्य खुणपासून कर्मीतकमी 3 याइर्स दूर असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	फिफा खेळाचे नियम लागू असतात
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	फिफा खेळाचे नियम लागू असतात एक सामना संघासाठी निकण्याच्या/हरण्याच्या/अनिश्चित सामन्याच्या द्युतीत संपूर्ण शकतो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रटीचा डाव आणि गेटवर्टिणूक	फिफा खेळाचे नियम लागू असतात
नियम 13: फ्री किक	बचाव करण्याचा संघाने आपल्याच अर्ध्या भागात टरी डाव खेळला, तर फ्री किक घेईपर्यंत सर्व खेळाडूनी बॉल्याचा यांगेच राहिले पाहिजे. जर प्रतिस्पर्धांच्या अर्ध्या भागात टरी डाव खेळला गेला असेल, तर फ्री-किक घेईपर्यंत सर्व खेळाडूनी बॉलपासून चिमान 3 याइर्स दूर राहिले पाहिजे आणि खेळण्याच्या रेषेत उभे ट्रॉप नये. एखाद्या खेळाडूवर टरी डाव खेळला गेल्यास, फ्री किक ज्यावर टरी डाव खेळला गेला आहे त्या खेळाडूने घेतला पाहिजे, तो जखमी झाला नसल्यास.
नियम 14: पेनल्टी किक	एखाद्या खेळाडूने दंड क्षेत्राच्या आत फ्री-किकचा गुळा केल्यास पेनल्टी किक दिली जाते. किक दिलाचा व्याख्या व्यतिरिक्त इतर खेळाडूनी 3 याइर्स दूर आणि दंड जागेच्या मागे राहिले पाहिजे.
नियम 15: किक-इन/थो-इन	संपूर्ण बॉल स्पर्धी रेषा ओलांडल्यावर बॉलला थेवठचा स्पर्धी करण्याच्या खेळाडूच्या प्रतिस्पर्ध्यांना किक-इन/थो-इन दिला जातो. किक-इन किंवा थो-इन ने खेळ पुढा सुरु करता येतो.
नियम 16: गोल किक	आक्रमक संघाने गोल ठेणा ओलांडण्यापूर्वी बॉलला थेवठचा स्पर्धी करण्याचा बचाव करण्याचा संघाला गोल किक दिली जाते. गोल किक गोल क्षेत्रात कोळूनघी घेता येते. काही प्रकटावांमध्ये, गोल क्षेत्र आणि दंड क्षेत्र सामान असू शकते.
नियम 17: कॉर्नर किक	गोल ठेणा ओलांडण्यापूर्वी बचाव करण्याचा संघाने बॉलला थेवठचा स्पर्धी केला, तर आक्रमक संघाला कॉर्नर किक दिली जाते.

खेल के मॉडिफाइड बीच सॉकर नियम: 5v5(GK)

नियम 1: खेळाचे मैदान	खेळाचे मैदान वाळूने बनलेले असले पाहिजे. ठंडी : अधिकतम 18 मीटर लांबी : अधिकतम 24 मीटर दंड क्षेत्राची व्याख्या प्रत्येक गोलटेपेपासून 6 मीटर अंतरावरील कोन्स/झेंडे यांच्यामधील काल्पनिक टेपेसूने केली जाते
नियम 2: बॉल	हवेचा दाब कमी असलेला फुटबॉल वापरता येतो.
नियम 3: खेळाडू	8-9 खेळाडू (4 आऊटफिल्ड ल्यॉर्ड्स + गोलरक्षक + 3-4 बदली खेळाडू) बदलणे किंतुही वेळा करता येईल आणि कोणत्याही वेळी करावे लागू शकते.
नियम 4: खेळाडूची उपकरणे	कोणतेही ट्यॉर्ट थूज आणि शिण गार्ड अनिवार्य आहेत. पर्यायाने एकाच ट्यॉर्ट्या बिस्क्याही वापर करता येतो. प्रतिस्पर्धीं संघाने वेगव्या ट्यॉर्ट कपडे घातले पाहिजेत. पादत्रापे घालता येणार नाहीत
नियम 5: टेक्फी	खेळाचे वातावरण मजेदार, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुलांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता खेळ निरीक्षकांका वापर केला जाऊ शकतो. इतर जबाबदाच्यांमध्ये वेळ पाळणे, नियमांचे पालन करणे, खेळ सुरु करणे, थांबवृणे आणि पुळा सुरु करणे, गुणसंख्या ग्राहणे आणि दोन्ही संघांमधील सर्वत मॉल्यावान खेळाडू ची नोंद करणे याचा समावेश आहे.
नियम 6: इतर सामनाधिकारी	इतर सामनाधिकारी वैकल्पिक असतात.
नियम 7: सामन्याचा कालावधी	9 आणि 10 वर्षांच्या आतील: सामन्याची वेळ : प्रत्येकी 5 निनिटांचे 3 कालावधी. मध्यांतराचा कालावधी: 2 मिनट 11 व 12 वर्षांच्या आतील: सामन्याची वेळ : प्रत्येकी 6 निनिटांचे 3 कालावधी. मध्यांतराचा कालावधी: 2 मिनट धावते घड्याळ : बॉल खेळाडाहू असला की वेळ थांबत नाही.
नियम 8: खेळाला सुरु आणि पुळा सुरु करणे	प्रतिस्पर्ध्याने मध्य खुणपासून कमीतकगी 4 याइर्स दूर असले पाहिजे.
नियम 9: खेळताना बॉल इन आणि आउट करणे	फिफा खेळाचे नियम लागू असतात
नियम 10: सामन्याचा निकाल ठरविणे	फिफा खेळाचे नियम लागू असतात. एक सामना संघासाठी निकण्याच्या/हटण्याच्या/अगिणित सामन्याच्या दिनीतीत संपूर्ण शकतो.
नियम 11: ऑफसाइड	ऑफसाइड नाही
नियम 12: रटीचा डाव आणि गैरवर्तपूर्क	फिफा खेळाचे नियम लागू असतात.
नियम 13: फ्री किक	बाचाव करण्याचा संघाने आपल्याच अर्ध्या भागात टटी डाव खेळला, तर फ्री किक घेऊपर्यंत सर्व खेळाडूनी बांलच्या माणेच ग्राहिले पाहिजे. जट प्रतिस्पर्ध्याच्या अर्ध्या भागात टटी डाव खेळला गेले असेही, तर फ्री किक घेऊपर्यंत सर्व खेळाडूनी बांलच्या माणेच ग्राहिले पाहिजे. जट प्रतिस्पर्ध्याच्या अर्ध्या भागात टटी डाव खेळला गेला आहे त्या खेळाडूने घेतला पाहिजे, तो जखमी झाला नासल्यास.
नियम 14: पेनल्टी किक	एकाद्या खेळाडूने दंड क्षेत्राच्या आत प्री-किकचा गुन्हा केल्यास पेनल्टी किक दिली जाते. किक धूण्याचा व्यावरिक इतर खेळाडूनी 4 याइर्स दूर आणि दंड ठिकाणाच्या मागे ग्राहिले पाहिजे.
नियम 15: किक-इन/थ्रो-इन	संपूर्ण बॉल स्पॉर्ट टेषा ओलंडल्यावर बॉलला शेवटचा स्पर्शी करण्याचा खेळाडूच्या प्रतिस्पर्ध्याना किक-इन/थ्रो-इन दिला जातो. किक-इन किंवा थ्रो-इन ने खेळ पुढ्हा सुरु करता येतो.
नियम 16: गोल करीयेंस	आक्रमक दंघाने गोल टेषा ओलंडण्यापूर्वी बॉलला शेवटचा स्पर्शी केला, तर बाचाव करण्याचा संघाला गोलाची मोकळीक दिली जाते. बाचाव करण्याचा संघाचा गोलरक्षक दंड क्षेत्राच्या आत कोणत्याही बिंदुवरून बॉल फेकतो आणि तसेही करण्यास तयार झाल्यानंतर चार सेंकदाच्या आत तो फेकतो.
नियम 17: कॉर्नर्ट किक	गोल टेषा ओलंडण्यापूर्वी बाचाव करण्याचा संघाने बॉलला शेवटचा स्पर्शी केला, तर आक्रमक दंघाला कॉर्नर्ट किक दिली जाते.



परिशिष्ट अ
लीग वेटेज पॉइंट्स आणि तुलना

लींगार्थी तुलना कर्ती केली जाईल आणि गुणानुक्रम कसे केले जाईल याची वेटेज आणि उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत

	वेटेज	लींग ए	गुण	लींग बी	गुण	लींग सी	गुण
एकूण सामाने	x1.5	336	504	168	252	324	486
यु6 खेळाऱ्यांची संख्या	x1.5	0	0	0	0	68	102
यु7 खेळाऱ्यांची संख्या	x1.5	0	0	0	0	0	0
यु8 खेळाऱ्यांची संख्या	x1.5	48	72	68	102	82	123
यु9 खेळाऱ्यांची संख्या	x1.25	64	80	0	0	0	0
यु10 खेळाऱ्यांची संख्या	x1.25	80	100	100	125	112	140
यु11 खेळाऱ्यांची संख्या	x1.0	0	0	0	0	0	0
यु12 खेळाऱ्यांची संख्या	x1.0	0	0	157	157	0	0
मुलींची संख्या	x2.0	11	22	25	50	38	76
नोंदातिलेले ^f प्रकाणपत्र प्रथिक्रक ¹	x5.0	10	50	5	25	20	100
स्थानाचा आडावा घेण्य ²	x5.0	86	430	96	480	54	270
सोशल मीडियाचा गापट ³	x50	दृश्य	50	दृश्य	50	नाही	0
गुणनिधिठिण	-	-	1308	-	1241	-	1297

1: अंपवर त्यांच्या प्रशिक्षकक नोंदविणी आय.डी.वर नोंदविलेल्या संघ व्यवस्थापकांची एकूण संख्या

2: ए.आए.एफ.एफ प्रतिनिधी आडावा घेईल

3: सोशल मीडियावर संबंधित पोरट याकृताना "#गोट्टनबेबीलिंग" चा वापर.



स्थळाचा आढावा घेणे

विषय	घटक	वेटेज
फुटबॉल खेळपट्टी	खेळपट्टीचा आकार खेळाच्या मानकांनुसार आहे का? (होय/नाही) नाही असल्यास, कृपया तपशील द्या.	3
	खेळपट्टीवर योग्य प्रकारे खुणा केल्या गेल्या आहेत का? (होय/नाही) नाही असल्यास, कृपया आम्हाला टिप्पण्या द्या.	3
	सामन्याची मार्गदर्शक तत्वे 3 प्रमाणे गोलपोस्टचे परिमाण आहेत का? (होय/नाही) नाही असल्यास, कृपया आम्हाला टिप्पण्या द्या.	2
	खेळपट्टीवर खेळणे किंती सुरक्षित आहे, याला गुण द्या?	5
		13
उपकरणे	सामन्यांसाठी योग्य संरचने बँल वापरले जात असतील तर गुण द्या?	2
	सामन्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फुटबॉलचे आकार आहेत का, जर नाही असेल तर कृपया आम्हाला टिप्पण्या द्या.	3
	या संधाने निश्चिक ठंगांची जर्सी (किंवा बिल्झ, जर ठंग समान असतील तर) घातली आहे का?	2
	खेळ मानकांच्या कायदा 4 प्रमाणे खेळांडी पूर्ण किट (शॉटर्स, जर्सी, थूज, शिन गार्ड, डॉट्सकिंजी) घातले आहे का?	2
		9
सुविधा	खेळाहू प्रथिक्षक, ऐफी याच्यासाठी थेंड उपलब्ध आहे का? (विशेषत: हवामानाच्या अव्यत प्रतिकूल परिस्थितीसाठी)	2
	खेळाहू प्रथिक्षक, ऐफी याच्यासाठी काही निश्चित 'आटामीसाठी जागा' आहेत का?	2
	मैदानावर 'पिण्याच्या पाण्याची' स्रोत आहे का?	6
		10
वैद्यकीय	फुटबॉल खेळपट्टीजवळ प्रथमोपचार किटची व्यवस्था आहे का?	6
	सामन्यांदरम्यान फिजिओथेरेपिस्ट/डॉक्टर उपस्थित असतात का?	5
	लींग चालकांगे त्या ठिकाणी आपटकालीन संपर्काचे तपशील (ठगणवाहिका, ठगणालय, डॉक्टर) दर्थीविले आहेत का?	2
		13

प्रसाधनगृहे	खेळण्याच्या जागेजवळ स्वच्छतागृहांची व्यवरत्ता आहे का?	5
	पुढी आणि द्वियांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे आहेत का?	4
	स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवलेली आहेत का?	4
	प्रसाधनगृहांमध्ये 'वाहते पाणी' आहे का?	4
		17
ट्रेफी	ट्रेफी योग्य संख्येत नियुक्त केले जातात का?	3
	ट्रेफी योग्य किटमध्ये आहेत का?	2
	ट्रेफिन्ग खेळाच्या विहित मानकांनुसार केले जात आहे का?	2
		7
ब्रॅंडिंग	खेळाच्या जागी कोणत्याही प्रकारचे ब्रॅंडिंग केले जात आहे का?	2
	ए.आय.एफ.एफ आणि गोल्डन बेबी लीग ब्रॅंडिंगचा वापर केला जात आहे का?	2
		4
मुलांचे संटक्षण	आपल्या निरीक्षणादरम्यान मूलांसाठी फुटबॉलचा हा सकारात्मक आणि मजेदार अनुभव होता का?	4
	मूलांनी खेळताना संरक्षक उपकरणे घातली आहेत का?	3
	मूलांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या व्यक्ती योग्य संख्येने उपचित आहेत का? मोठ्या व्यक्तीमध्ये पालक, प्रशिक्षक, स्वयंसेवक इत्यादींचा समावेश असतो.	3
	खेळांडूना प्रेरित करण्यासाठी मोठी लोकं सकारात्मक आणि उत्साहवर्धक भाषा/वर्तन वापरत होते का?	4
	मुलांचे फोटो फक्त अधिकृत लोकंच काढत आहेत का आणि ते फुटबॉलींची संबंधित आहेत का?	3
		17
मिश्र	सामन्याच्या मार्गदर्थीक सूचनांनुसार लीगचे आयोजन आणि संचालन केले जात आहे का?	5
	मूळी खेळत असतील, तर त्यांना खेळण्यासाठी पुढेसा दिला जात आहे का?	5
		10
	एकूण	100



महत्वाचे संपर्क

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ

babyleagues@the-aiff.com

सदस्य संघटना

www.the-aiff.com/state-associations



ALL INDIA
FOOTBALL
FEDERATION

INDIAN FOOTBALL.
FORWARD TOGETHER